

Crompton Greaves Consumer Electricals Limited Registered & Corporate Office: Tower 3, 1st Floor, East Wing, Equinox Business Park, LBS Marg, Kurla (West), Mumbai - 400 070.India T: +91 22 6167 8499 F: +91 22 6167 8383

W: www.crompton.co.in CIN: L31900MH2015PLC262254

e-mail: crompton.investorrelations@crompton.co.in

Date: June 15, 2024

То,	То,		
BSE Limited ("BSE"),	National Stock Exchange of India Limited		
Corporate Relationship Department,	("NSE"),		
2 nd Floor, New Trading Ring,	"Exchange Plaza", 5 th Floor,		
P.J. Towers, Dalal Street,	Plot No. C/1, G Block,		
Mumbai – 400 001	Bandra- Kurla Complex,		
	Bandra (East), Mumbai – 400 051		
BSE Scrip Code: 539876	NSE Symbol: CROMPTON		
ISIN: INE299U01018	ISIN: INE299U01018		
Our Reference: 62/2024-25	Our Reference: 62/2024-25		

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement regarding the 10th Annual General Meeting ("the AGM") to be held on Friday, July 26, 2024 at 11:00 a.m. through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM")

Pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time and General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") General Circular Nos. 20/2020 dated May 5, 2020, 10/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, Circulars No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023, issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), the Company has made a public notice informing regarding the convening of the 10th Annual General Meeting of the Company through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") scheduled to be held on Friday, July 26, 2024 at 11.00 a.m.

We hereby submit the copies of the public notice published in English daily "Financial Express" and Marathi daily "Loksatta" – All Editions, on **Saturday**, **June 15**, **2024**, for your information and the same is also uploaded on the website of the Company at https://www.crompton.co.in

You are requested to take the above on record.

For Crompton Greaves Consumer Electricals Limited

Rashmi Khandelwal Company Secretary & Compliance Officer ACS – 28839

Encl: A/a

FINANCIAL EXPRESS

JOINT PUBLIC NOTICE

Pursuant to the Master Direction Reserve Bank of India Non-Banking Financial Company Scale based Regulations Directions, 2023

PRAYAS FINANCIAL SERVICES PRIVATE LIMITED (hereinafter referred to as 'Prayas' or 'Company') is a private company limited by shares incorporated under the provisions of the Companies Act, 2013. having Corporate Identity Number: U67190GJ2017PTC096063, and is a Non-Banking Financial Company - MFI ("NBFC-MFI") registered under the provisions of the Reserve Bank of India Act, 1934, having registration number 8.01.00617 dated February 06, 2020, having its registered office at Satyam 1/308, Amba Business Park, Tri Mandir Campus, Above HDFC/SBI Bank, Adalaj, Gandhinagar, Gujarat

Prayas is a subsidiary of Ananya Finance for Inclusive Growth Private Limited (hereinafter referred to as 'Ananya'), an NBFC based out of Ahmedabad registered with RBI having registration number N-01-00493 and having its registered office at 903, Sakar-9, B/s Old RBI, Ashram Road, Ahmedabad -380 009. Ananya and its subsidiary Prayas are impact lenders engaged in the business of extending income-generating loans to micro-enterprises and microfinance borrowers primarily in the rural and semi-urban areas.

The Company's minority shareholders have expressed interest in selling their entire shareholding to the holding company Ananya thereby making Prayas the wholly owned Subsidiary of Ananya. The share sale transaction is subject to the conditions contained in the definitive agreements to be executed between the Company, Ananya and the minority shareholders. All the existing Board members of the Company will continue to remain on Board including the two nominees from Ananya and the current senior management team will continue to manage the day-to-day operations.

The Company had applied to RBI for its prior approval for the above transaction and the RBI has accorded its approval for the same vide its letter dated 13-06-2024.

This notice has been issued jointly, to the public, by the Company and Ananya

For any clarifications, please contact the undersigned.

Mr. Bhadresh Rawal

Pravas Financial Services Private Limited, Ph: 079-48408308.

Email: director@prayasfinance.com

onec ओएनजीसी 🎇 onec <mark>onec</mark>

EOA & HPHT ASSET, KAKINADA (A.P.)

GLOBAL EXPRESSION OF INTEREST (EOI)

EOA & HPHT Asset, ONGC, Kakinada, invites EOI from Global Oil & Gas Companies to join in as partner (with Participative Interest) for firming up a viable strategy in the DDW (HP-HT field, Block: KG-OSN-2001/3). For more details log on to https://tenders.ongc.co.in

TO THE MEMBERS OF ESCORTS LIMITED **EMPLOYEES PROVIDENT FUND TRUST**

This is to inform to the members (including ex-members) of Escorts Limited Employees Provident Fund Trust (Trust) i.e., the Trust established by Escorts Kubota Limited (formerly Escorts Limited) under Code No DL/776 was surrendered to Regional Provident Fund Commissioner Delhi Central, Bhavishva Nidhi Bhawan, 28 Community Centre, Wazirpur Indl. Area, New Delhi - 110052, w.e.f. 01.04.2023.

We further wish to inform that any member/ ex-member whose contribution amount was lying unclaimed with the Trust has been deposited with Regional Provident Fund Commissioner I, Delhi Central, Employees Provident Fund Organization, Bhavishya Nidhi Bhavan, Wazipur Ind. Area, New Delhi - 110052. In order to claim the said amount, the concerned member/ ex-member will be

required to Generate/ Update his/ her UAN. In case of gueries, you may contact Mr. P.C. Joshi by sending an email at trust@escortskubota.com or at the any of the following addresses:

I. 403, 4th Floor, DLF Tower-B, Jasola, New Delhi – 110025 ii.15/5, Mathura Road, Faridabad, Haryana - 121003

For ESCORTS LIMITED EMPLOYEES PROVIDENT FUND TRUST

Trustee



भारतीय रिज़र्व बैंक RESERVE BANK OF INDIA www.rbi.org.in

AUCTION OF STATE GOVERNMENT SECURITIES

The following State Governments have offered to sell stock by way of auction, for an aggregate amount of ₹9,500/- crore (Face Value).

Sr. No.	State/UT	Amount to be raised (₹cr)	Additional borrowing (Greenshoe) option (₹cr)	Tenure (in Years)	Type of auction
1.	Gujarat	2,000	86	03	Yield
2.	Haryana	1,500	-	10	Yield
3.	Jammu and Kashmir	500		27	Yield
4.	Punjab	1,500		09	Yield
5.	Rajasthan	2,000		09	Yield
6.	Telangana	1,000		12	Yield
		1,000	3.8	14	Yield
	Total	9,500			

The auction will be conducted on Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) in multiple-price format on June 18, 2024 (Tuesday). Individual investors can also place bids as per the non-competitive scheme through the Retail Direct portal (https://rbiretaildirect.org.in). For further details please refer to RBI press release dated June 13, 2024 (Thursday) on RBI website www.rbi.org.in

"Don't get cheated by E-mails/SMSs/Calls promising you money"

FORM B

PUBLIC ANNOUNCEMENT (Regulation 12 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016

FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF

	RELEVANT	PARTICULARS
1	Name of Corporate Debtor	RAJMAL LAKHICHAND JEWELERS PRIVATE LIMITED
2	Date of Incorporation of Corporate Debtor	21/08/1997
3.	Authority under which Corporate Debtor is incorporated/registered	Incorporated under the Companies Act 1956 and registered with Ministry of Corporate Affairs RoC - Mumbai
4.	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U24230MH1997PTC110243
5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Registered Office as per RoC records: 189, Johani Bazar, Jalgaon, Maharashtra, India, 425001
6.	Date of closure of Insolvency Resolution Process	10/06/2024
7,	Liquidation commencement date of Corporate Debtor	11/06/2024 (Hon'ble NCLTpassed Liquidation Order dated 11/06/2024 Liquidator received order vide email dated 13/06/2024)
8.	Name and Registration number of the Insolvency Professional acting as liquidator	Palak Swapnil Desai IBBI Regn. No. IBBI/IPA-001/IP-P01517/2019-20/12515
9.	Address and E-mail of the Liquidator, as registered with the Board	Address: 901, 9th floor, Park Vistas, Lallubha Park Road, Near MTNL, Andheri (West), Mumbai-400058. Email: palakdesai77@gmail.com
10.	Address and E-mail to be used for correspondence with the Uquidator	Address: 901, 9th floor, Park Vistas, Lailubha Park Road, Near MTNL, Andheri (West), Mumbai-400058. Email: liq.rajmailakhichand@gmail.com

11/07/2024 Notice is hereby given that the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench has ordered the commencement of liquidation of the RAJMAL LAKHICHAND JEWELERS

The stakeholders of RAJMAL LAKHICHAND JEWELERS PRIVATE LIMITED are hereby called

11. Last date for submission of claims

PRIVATE LIMITED vide order dated 11/06/2024

upon to submit their claim with proof on or before 11/07/2024, to the liquidator at the address mentioned against item 10. The financial creditors shall submit their proof of claims by electronic means only. All other stakeholders may submit the proof of claims in person, by post or by electronic means.

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

In case a stakeholder does not submit its claims during the liquidation process, the claims submitted by such a stakeholder during the corporate insolvency resolution process under the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016, shall be deemed to be submitted under section 38.

Date: 15/06/2024 PALAK SWAPNIL DESAI Place: Mumbal (Liquidator in the matter of RAJMAL LAKHICHAND JEWELERS PRIVATE LIMITED)



RACL Geartech Limited

Regd. Office: 15th Floor, Eros Corporate Tower, Nehru Place. New Delhi - 110019 (India) Tel No.: 011-66155129 | Fax No.: 0120-4588513 Email: investor@raclgeartech.com Website : www.raclgeartech.com CIN: L34300DL1983PLC016136

NOTICE FOR THE LOSS OF SHARE CERTIFICATES

The following share certificate(s) of the Company have been reported as lost/misplaced and the holder(s) of the said share certificate(s) have requested the Company for issue of duplicate share certificate(s). Notice is hereby given that the Company will proceed to issue duplicate share certificate(s) to the below mentioned person(s) unless a valid objection is received by the Company within 15 days from the date of publication of this notice. No claims will be entertained by the Company with respect to the original share certificate(s) subsequent to the issue of duplicates thereof.

Folio No.	Name of the Shareholder	Certificate No.	Distillense ismiliners		NO. OI
			From	То	Shares
0021609	Bhavana J Parikh	00003526	002951608	002951707	100
	C2047 P.002007/E . () 55009600	00004171	003016108	003016207	100
		00009319	003530908	003531007	100
		00013054	003904408	003904507	100
		00024759	005074908	005075007	100

supporting documents with the Company at its registered office. If no valid and legitimate claim is received within 15 days from the appearance of this notice, the Company will proceed to issue duplicate share certificate(s) to the person listed above and no further claim would be entertained from any other person(s). For RACL Geartech Limited

Gursharan Singh Place: Noida Chairman & Managing Director Date: 14th June, 2024

-		fendering Portal: https://etenders.kerala.gov.in or www.kmml.com
No	TENDER ID	ITEMS
1	2024_KMML_675112_1	For fabrication, Supply, Replacement and Erection of Drive and Idler End Trunnion of Digestor-1 ST
2	2024_KMML_673883_1	For the supply of Brick Acid Resistant for Digester
3	2024_KMML_674225_1	For the supply of Brick Acid Resistant for Digester
4	2024_KMML_674286_1	For the supply of Brick Acid Resistant
5	2024_KMML_674110_1	Dismantling and application of Refractory Castables and bricks in B stream Pigment separator in U300
6	2024_KMML_674793_1	Basic Front end Engineering Design and Project report preparation for the setting up of 2 x 100 MT new LPG Storage and Vaporization Facility
7	2024_KMML_673980_1	For supply of Boiler Quality CS Plate-6MM THK, 8 MM THK, 10 MM THK & 12 MM THK
8	2024_KMML_673754_1	Design, Engineering, Supply, Installation and commissioning of acousti barrier insulation for the PLC control room of new PF-SFD system
9	2024_KMML_675336_1	Acid Resistant Brick lining work of Spent acid blow down tank (T 401 C) in IBF
10	2024_KMML_674794_1	Design, supply, installation, testing and commissioning of new 40 TPH water tube Boiler Plant
-		

The Kerala Minerals and Metals Ltd



RAUNAO

GEARS

Distinctive Numbers No. of

3. URL of website 4. Details of place where majority of fixed The Corporate Debtor was engaged in Transportation, Logistics and Warehousing Business. The Corporate Debtor has warehouses in assets are located Maharashtra, Gujarat, Rajasthan and Delhi, THE DETAILED LIST IS AVAILABLE AT http://ssarvi.com/running-cases.php 5. Installed capacity of main products/ services Currently there is no business operations of the Corporate Debtor. 6. Quantity and value of main products/ Revenue from operations was INR 23,51,58,386/services sold in last financial year as on 31st March 2021. Number of employees/ workmen 8. Further details including last available Expression of interest is being invited afresh for one or more assets financial statements (with schedules) of two of the Corporate Debtor in terms of Regulation 36B(6A) of the years, lists of creditors, relevant dates for Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution subsequent events of the process are Process for Corporate Persons) Regulations, 2016 i.e., Asset Wise available at: Resolution. For further details, kindly refer to the detailed invitation of expression of interest (link given below). Please refer detailed invitation of expression of interest with details of assets of the Corporate Debtor, and relevant dates for subsequent events of the process, available at: http://ssarvi.com/running-cases.php Mail to supremetransportorg.cirp@gmail.com 9. Eligibility for resolution applicants under http://ssarvi.com/running-cases.php section 25(2)(h) of the Code is available at: Last date for receipt of expression of 30th June 2024 interest Date of issue of provisional list of prospec-2nd July 2024

FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR SUPREME TRANSPORT ORGANISATION PRIVATE LIMITED OPERATING IN TRANSPORTATION. LOGISTICS AND WAREHOUSING BUSINESS (Under sub-regulation (1) of regulation 36A read with regulation 36B(6A) of the Insolvency and Bankruptcy Board of

India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

Name of the corporate debtor along with

PAN/ CIN/ LLP

2. Address of the registered office

tive resolution applicants

Date of issue of final list of

16. Process email id to submit EOI

prospective resolution applicants 14. Date of issue of Information Memorandum,

15 Last date for submission of resolution

provisional list

Last date for submission of objections to

evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants.

RELEVANT PARTICULARS

PAN- AAMCS0611A

CIN- U60230MH2008PTC216143

Mumbai, Maharashtra, India, 400059

Supreme Transport Organisation Private Limited

5/B-34, Akshay Mittal Industrial Estate, M.V. Road Andheri (East),

Note: The information mentioned herein is based on the current information available with the Resolution Professional as of now. Any additional information received by the Resolution Professional will be updated from time-to-time to persons making request for the same through email on the Email ID mentioned against Sr. No. 8

7th July 2024

8th July 2024

8th July 2024

7th August 2024

SSARVI Resolution Services LLP (IPE Appointed as IP).

Mail to supremetransportorg.cirp@gmail.com

(Through its Partner and authorized signatory Mr. Prashant Jain) Resolution Professional of Supreme Transport Organisation Private Limited

Date: 15.06.2024 Regd. No IBBI/IPE-0144/IPA-1/2022-23/50008

Place: Navi Mumbai Regd. & Correspondence Add: B 610, BSEL Tech Park, Sector 30A Opp. Vashi Railway Station, Vashi, Navi Mumbai 400703



UPDATER SERVICES LIMITED

Corp. office & Regd. Office: 1" Floor, No.42, Gandhi Mandapam. Road, Kotturpuram, Chennai - 600085

Contact no.: +91 44 2446 3234 10333, CIN: L74140TN2003PLC051955;

Website: www.uds.in; Email: compliance.officer@uds.in

NOTICE FOR 215T ANNUAL GENERAL MEETING OF **UPDATER SERVICES LIMITED**

1. AGM Notice

Notice is hereby given that the 21" Annual General Meeting (AGM) of the company will be held through Video Conference (VC/Other Audio visual Means (OAVM) on Monday, the 08" July 2024 at 12.00 PM in compliance with the provisions of the Companies Act, 2013, MCA and SEBI circular dated 25.09.2023 and 07.10.2023 respectively to transact the business set out in the Notice convening the AGM.

2. Service of document

In compliance with the above, electronic copy of the Annual Report for FY 2023-24 comprising the Notice of the 21" AGM, Financial Statements, Board's Report, Auditor's Report and other documents required to be attached thereto has been sent to all the members whose email addresses are registered with the Depository Participants (DPs)/Registrar and Transfer Agent (RTA). These documents are also available on the Company's weblink: https://www.uds.in/ and on the websites of the Stock Exchange i.e. BSE Ltd (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Ltd. (www.nseindia.com) and on the website of Company's Registrar and Share Transfer Agent, M/s. Link Intime India Pvt Ltd at https://linkintime.co.in. The dispatch of notice of the AGM through email has been completed on 14th June 2024.

e-Voting

The company is providing the facility for its members to cast their votes in respect of all the items of business proposed for the 21" AGM under any one of the options: a) remote e-voting facility b) e-voting at the AGM facility. For voting instructions, members may go through the voting process and Instructions given in the Annual Report.

Members may take specific note of following:

- (i) The cut-off date for determining the voting rights is Monday, the 1" July 2024.
- (ii) Only persons whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date are entitled to vote under any one of the voting options.
- Members can attend and participate in the Annual General Meeting through the VC/OAVM facility only, the details of which are provided by the company in the Notice of the AGM. Members attending the Meeting through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.
- (iv) The remote e-voting will commence on Thursday, the 4th July 2024 (09:00 AM) and will end on Sunday, the 7" July 2024 (5.00 PM) and will not be available beyond that time.
- (v) The members as on the cut-off date attending the AGM are entitled to exercise their voting right at the meeting through e-Voting, in case they have not already cast their vote by remote e-voting. No voting is permissible after the end of the AGM. Members who have cast their votes by remote e-voting are also entitled to attend the AGM but they cannot cast their vote again at the AGM.
- (vi) Website address of NSDL providing Remote e-Voting and e-Voting services: www.evoting.nsdl.com
- (vii) SPNP & Associates, Practicing Company Secretaries, represented Mr. Sriram Parthasarathy Practicing Company Secretary (Membership No. FCS: 4862 / COP: 3310), SPNP & Associates will be the scrutinizer of the entire voting
- (viii) Contact details in case of grievances pertaining to Remote e-Voting/e-Voting facility: Ms. Prajakta Pawle, National Securities Depository Limited, Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 Email: evoting@nsdl.com, Contact No.: 022 48867000, Company's Mail ID: compliance.officer@uds.in Contact No.: 8939878852

For Updater Services Limited Sandhya saravanan Company Secretary and Compliance Officer

GFL LIMITED

Road, Worli, Mumbai - 400 018 Tel.: +91- 22 4032 3851 Fax No.: +91- 22 4032 3191 Website: www.gfllimited.co.in Email ID: contact@gfllimited.co.in CIN: L65100MH1987PLC374824

NOTICE is hereby given that, in accordance with Section 110 of the

Companies Act, 2013 ('the Act') read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 including any amendment(s) thereof ('Rules'), read with General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021. 3/2022 dated May 5, 2022, 11/2022 dated December 28, 2022, 9/2023 dated 25" September, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with applicable SEBI Circulars, including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force ("Listing Regulations"), the approval of the Members of GFL Limited (the "Company") is being sought for the following Special Resolution as mentioned in the Postal Ballot Notice dated 29" May, 2024 ("Notice"), through remote e-voting only.

Item No. Description of the Resolution

To approve re-appointment of Mr. Devendra Kumar Jain (DIN 00029782) as the Chairman and Managing Director of the Company for the tenure of 5 (five) years w.e.f 1st August 2024 to

In compliance with the MCA Circulars, the Company has completed the dispatch of Notice along with Explanatory Statement through e-mail on 14" June, 2024, to the Members of the Company holding Equity Shares as on Friday,07" June, 2024 ("Cut-Off Date"). Voting rights shall be reckoned on the paid-up value of Equity Shares registered in the name of Members as on the Cut-Off Date. A person who is not a Member on the Cut-Off Date to treat the Notice for information purposes only

In compliance with the MCA Circulars, hard copy of the Notice along with Postal Ballot Forms and pre-paid business envelope will not be sent to the Members for this Postal Ballot. The communication of the assent or dissent of the Members would take place through the remote e-voting system only. Members may note that the Notice will also be available on the website of the

Company at www.gfllimited.co.in under 'Investor' section and may also be accessed on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and the National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. The Notice is also available on the website of CDSL at www.evotingindia.com

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rules. Listing Regulations and MCA Circulars, the Company is providing facility of remote e-voting to its Members in respect of the business mentioned in the Notice. The facility of casting votes by a Member using remote e-voting system will be provided by the authorized e-voting's agency Central Depository Services (India) Limited ("CDSL").

The process for temporary registration of email address to receive the Notice electronically and cast votes electronically (In case email id is not registered):

- For Members holding shares in Physical form Kindly provide necessary details like Folio No., Name of Member, scanned copy of the Share Certificate (front and back), PAN (self-attested scanned copy), AADHAAR (self-attested scanned copy) by email to Company at vineesh.v@inoxgroup.com or to RTA at mt.helpdesk@linkintime.co.in
- B. For Members holding shares in Demat form Kindly provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID). Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy), AADHAAR (self-attested scanned copy) to Company at vineesh.v@inoxgroup.com or to RTA at mt.helpdesk@linkintime.co.in

It is clarified that for permanent registration, Members are requested to register / update their e-mail address with their Depository Participant(s), in case they have not already registered / updated the same. Members who are holding shares in physical form are requested to get their email address registered with the Registrar and Share Transfer Agents (RTA) by sending email at mt.helpdesk@linkintime.co.in The detailed instructions regarding Postal Ballot / e-voting are provided in the

Notice. However, Members are requested to take note of the following details:

Sr. No.	Particulars	Details
1	Link for e-voting	www.evotingindia.com To understand the process of e-voting, Members are requested to go through notes to Postal Ballot Notice.
2	Cut-off date for eligibility for e-voting	Friday, 07° June, 2024
3	E-voting period	-Starts on Monday, 17" June, 2024 at 9:00 a.m. IST -Ends on Tuesday, 16" July, 2024 at 5:00 p.m. IST (both days inclusive) Note: Voting shall not be allowed beyond the aforesaid date and time.
4	Scrutinizer Details	Mr. Dhrumil M. Shah [Membership No. FCS 8021 and CP: 8978], Partner of M/s. Dhrumil M. Shah, Practicing Company Secretaries.
5	publishing	The results of the Postal Ballot will be announced no later than 48 hours from the conclusion of the e-voting. The Results declared along with the Scrutinizer's Report shall be placed on the Company's website www.gfllimited.co.in and on the website of CDSL and will be communicated to the BSE Limited and National Stock Exchange of India Limited.

voting manual/ Frequently Asked Questions ("FAQs") available at www.evotingindia.com or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 1800 22 55 33. By order of Board of Directors

Place : Mumbai

financialexp.epapr.in

Date : 14" June, 2024

In case you have any grievances connected with e-voting, please refer the e-

For GFL Limited Vineesh Vijayan Thazhumpal Company Secretary

Crompton

Crompton Greaves Consumer Electricals Limited CIN: L31900MH2015PLC262254

Registered & Corporate Office: Tower 3, 1st Floor, East Wing, Equinox Business Park, LBS Marg, Kurla (West), Mumbai 400070, India **Tel.:** +91-22-6167 8499 **Fax:** +91-22-6167 8383 E-mail: crompton.investorrelations@crompton.co.in Website: www.crompton.co.in

NOTICE OF THE 10th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC")/ OTHER AUDIO-VISUAL MEANS ("OAVM") **Notice** is hereby given that the 10th Annual General Meeting ("**AGM**") of Crompton

Greaves Consumer Electricals Limited ("the Company") is scheduled to be held on Friday, July 26, 2024, at 11:00 AM. (IST) to transact the Ordinary and Special business(es) as set out in the Notice, through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") without the physical presence of the Members at a common venue and the deemed venue of the meeting shall be the Registered Office of the Company situated at Tower 3, 1st Floor, East Wing, Equinox Business Park, LBS Marg, Kurla (West), Mumbai - 400 070. In accordance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the

Act") and in compliance with General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023, issued by the Securities and Exchange Board of India (SEBI), (hereinafter collectively referred as "Circulars") the Companies are allowed to hold the AGM through VC/ OAVM without the presence of Members at a common venue. Hence the AGM of the Company will be held through VC/ OAVM to transact the businesses as set out in Notice of AGM dated May 16, 2024. In Compliance with the aforesaid circulars, the Integrated Annual Report including the Audited Financial Statements for the Financial Year 2023-24, along with the

Notice of the AGM have been electronically sent to all the Members whose e-mail address are registered with the Company/ Depository Participant(s) ("DPs"). These documents are also available on the website of the Company at https://www.crompton.co.in/pages/financial-reports#AnnualReports the website of BSE Limited at www.bseindia.com the website of National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of National Securities Depositories Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com Members holding shares in dematerialized mode, who have not updated their e-

mail or KYC details are requested to register/ update the details with their depositories through their DPs for receipt of Notice of the AGM, Integrated Annual Report, and login details for joining the AGM through VC/ OAVM facility including e-Voting with their Depository only. The registered e-mail address will also be used for sending future communications. Further, Members are requested to notify any change in address or bank account details to their respective DPs.

Members holding shares in physical mode and have not updated their KYC details

are requested to submit Form ISR-1 (available for download from https://www.crompton.co.in/pages/investors-relations#InvestorService) to update their email, bank account details and other KYC details with Company's Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Limited ("RTA"). Members holding shares in physical mode are requested to e-mail the duly filled in form, to einward.ris@kfintech.com. This will enable the Members to receive electronic copies of the Integrated Annual Report 2023-24, Notice, instructions for remote e-Voting, instructions for participation in the AGM through VC and receive the electronic credit of dividend into their bank account. The manner in which the Members who wish to register bank mandates for receiving their dividends are

The final dividend will be paid electronically through various online transfer modes only to those Members who have updated their bank account details. The record date for the purpose of determining the eligibility of Members for the dividend is Wednesday, July 10, 2024. The payment of dividend shall be made within a period of 30 (Thirty) days from the date of AGM subject to approval of Members at the ensuing AGM. Members may note that as per the Income Tax Act, 1961, dividend income is taxable in the hands of the Members and the Company is required to deduct tax at source ("TDS") from dividend paid to the Members at rates prescribed in the Income Tax Act, 1961. Members are requested to submit the documents in accordance with the provisions of the Income Tax Act, 1961 at https://ris.kfintech.com/form15/default.aspx on or before **Friday**, **July 5**, **2024**. Instructions for Remote e-Voting/ e-Voting/ joining the AGM:

a) Members can join and participate in the AGM through VC/ OAVM facility only. The instructions for joining the AGM and the manner of participation in the remote electronic voting or casting vote through the e-Voting system during the AGM are provided in the Notice of AGM. Members participating through VC/OAVM facility shall be counted for the purpose reckoning the quorum under Section 103 of the b) In terms of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies

(Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide the facility to its Members to exercise their right to vote by electronic means on any or all of the businesses specified in the Notice convening the 10th AGM of the Company through e-Voting services of NSDL. Members will have an opportunity to cast their vote remotely on the businesses as set out in the Notice of AGM through remote e-Voting as well as e-Voting system during the AGM. All the Members are hereby informed that the Ordinary and Special Business, as set out in Notice of 10th AGM will be transacted through voting by electronic means only; c) Members holding shares either in physical form or in dematerialized form and

whose names appears in the Register of Members or Register of Beneficial Owners, as the case may be, as on the cut-off date, i.e., Friday, July 19, 2024 ("Cut-off Date"), shall be entitled to exercise their right to vote by remote e-Voting as well as voting to be held at AGM on any or all of the business(es) specified in the Notice convening the 10th AGM of the Company;

d) The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, July 11, 2024, to Friday, July 26, 2024 (both days

e) The remote e-Voting period commences on Monday July 22, 2024, at 9:00 a.m. IST and will end on Thursday, July 25, 2024, at 5:00 p.m. IST;

f) The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting after the expiry of the date and time mentioned above. Once the vote on resolution(s) has been casted by the Member, the Member shall not be allowed to change it

g) Those Members who will be present in the AGM through VC/ OAVM facility and have not cast their vote through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system during the AGM on all of the business(es) specified in the Notice convening the 10 th AGM. Further. an eligible Member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-Voting but shall not be allowed to vote again during the

h) A person who has become a Member of the Company after the Notice is being sent but on or before the Cut- off Date for e-Voting, may obtain the Login ID and Password by following the instructions as mentioned in Notice of the AGM under "Instructions for e-Voting" or sending a request at evoting@nsdl.co.in. In case of any query regarding voting. Members may contact Mr. Sanjeev Yadav, Assistant Manager, NSDL at 1800 22 55 33 or send request at

evoting@nsdl.co.in/sanjeevy@nsdl.com The Board of Directors have appointed Ms. Ashwini Inamdar, or failing her, Ms. Alifya Sapatwala of M/s. Mehta & Mehta, Practicing Company Secretaries as a Scrutinizer to scrutinize the e-Voting process including remote e-Voting during the AGM in a fair and transparent manner.

Place: Mumbai

Date: June 14, 2024

Members will be able to attend the AGM through VC/ OAVM using their e-Voting login credentials, on the website of the NSDL at https://www.evoting.nsdl.com By order of the Board of Directors

For Crompton Greaves Consumer Electricals Limited

Rashmi Khandelwal **Company Secretary & Compliance Officer** ACS - 28839

AFA No: AA1/12515/02/221024/106149 (valid till 22nd October, 2024)



Chennai

14.06.2024

acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies. associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to

Registered office: 7th Floor, Ceejay House, Dr. Annie Besant

Notice of Postal Ballot and Voting Information





मुंबईतील मोक्याच्या जागा 'अदानी'ला आंदण?

'बीकेसी'तील १७ एकर जागेची 'एमएमआरडीए'कडे मागणी

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबईतील मोक्याच्या जागा अदानी समुहाला आंदण दिल्या जात असल्याचा आरोप आता धारावीकरांकडून होत आहे. कुर्ल्यातील मदर डेअरीची २१ एकर जागाही डीआरपीला धारावीतील अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी

देण्यात आली आहे. तर दुसरीकडे धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट लिमिटेडकड्न (डीआरपीपीएल) बीकेसीतील १७ एकर जागेची मागणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे एका पत्राद्वारे करण्यात आली आहे. पाच वर्षांच्या भाडेतत्त्वावर या जागेची मागणी केली आहे. त्याच वेळी अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी

मुंबईतील मुलुंडसह अन्य काही ठिकाणच्या जागेची मागणी करण्यात आली

धारावी पुनर्विकासाचे कंत्राट अदानी समुहाला देण्यात आले आहे. तर हा प्रकल्प मार्गी डीआरपी आणि अदानी समृहाकडुन डीआरपीपीएलची स्थापना करण्यात आली आहे.

धारावीतील अपात्र रहिवाशांनाही कचराभूमीच्या ४६ एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. ही भाडेतत्त्वावर हक्काची घरे दिली जाणार आहेत. मात्र ही घरे जागा देण्यास राज्य सरकारने धारावीबाहेर असणार असून या तत्त्वतः मान्यता दिली आहे. घरांच्या बांधणीसाठी अदानी मुलुंडमधील ६४ एकर जागेसह डीआरपीपीएलच्या मिठागराच्या २८३ एकर जागेची, माध्यमातून मुंबईतील अनेक मानखुर्द डिम्पिंग ग्राऊंडमधील ७२३ ठिकाणच्या जागेची मागणी केली एकर जागेची मागणी राज्य मुलंडमधील जकात सरकारकडे केल्याची माहिती

धारावी बचाव आंदोलनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या जागेबरोबरच कुर्ला येथील मदर डेअरीची २१ एकर जागेचीही डीआरपीपीएलकडून करण्यात आली होती. ही मागणी मान्य करून २१ एकर जागा नुकतीच अदानीला देण्यात आली आहे. यासंबंधीचा शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे.

PUBLIC NOTICE

(पूर्वीचा धडा x (लागू NBFCs चे नियंत्रण/हस्तांतरण) नॉन-बॅंकिंग फायनान्शियल कंपनीचे - पद्धतशीरपप

महत्वाचे नॉन-डिपॉझिट घेणारी कंपनी (रिझर्व्ह बँक) निर्देश, २०१६) ने जारी केले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ("RBI")

(त्या अंतर्गत कोणत्याही सुधारणा आणि R B I द्वारे वेळोवेळी जारी केलेल्या कोणत्याही लाग्

कंपनी ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे जी कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत कॉपोंरेट ओळख क्रमांव

U65999MH2018PTC305249 सह समाविष्ट केली आहे आणि तिचा नोंदणीकत महासागर फ्लॅट क्रमांक 6

तिसरा मजला, सोनमर्ग, ६७८, नेपियन सी रोड, मलबार हिल, मुंबई ४०००६, मुंबई येथे आहे. कंपनी २ ऑगस्ट

पूर्व मंजुरी मागितली होती, ज्यामुळे कंपनीच्या पेड-अप इक्विटी कॅपिटलच्या २६% पेक्षा जास्त अधिग्रहण केले

जाईल. खरेदीदाराद्वारे एकत्रित आधारावर कंपनी; आणि (ii) कंपनीच्या बोर्डात परिणामी बदल, कंपनीव

कंपनीने कंपनीच्या इक्विटी शेअर्सच्या नवीन इश्यूसाठी वर नमूद केलेल्या RBI निर्देशांनुसार मंजुरीसाठी RBI करं

अर्ज साहर केला होता. परिणामी XSEinance हे शेअरहोल्डिंग सध्याच्या २४ ११% तरून ८०% पर्यंत ताढले आहे

याशिवाय, XSFinance च्या वतीने श्री गौतम कौशिक, श्री प्रमोद महंता, श्री अंकित हितेश दोशी आणि श्री चिंतन

शाह या चार नवीन संचालकांची नियुक्ती केली जाईल. सध्याचे दोन संचालक श्री स्वरूप रॉय चौधरी आणि सुश्री

यासंदर्भातील कोणतेही स्पष्टीकरण आणि/किंवा आक्षेप कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पोस्टाने किंवा ही

सूचना प्रकाशित झाल्यापासून ३० (तीस) दिवसांच्या आत swarup.choudhury@dhanvikas.com वर

जीएफएल लिमिटेड

टपाल मतदान सूचना आणि मतदान माहिती

सचना ह्यादारे देण्यात येत आहे की कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियमावली, २०१४ च्य

नियम २० आणि २२ सह वाचल्या जाणाऱ्या कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ११० (कायदा) सह वाचले जाणाऱ्या कंपनी व्यवहार मंत्रालयाद्वारे (एमसीए) जारी करण्यात आलेले साधारण

परिपत्रक क्र. १४/२०२०, दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०

२०/२०२० दिनांक ५ मे २०२०, २२/२०२० दिनांक १५ जुन २०२०, ३३/२०२० दिनांक २८

सप्टेंबर २०२०, ३१ डिसेंबर २०२० , १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१, २०/२०२१ दिनांक

८ डिसेंबर २०२१, ३/२०२२ दिनांक ५ मे २०२२, ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२

९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ (ह्यानंतर एमसीए परिपत्रक असा संयुक्तपणे संदर्भ

असलेले) आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिसक्लोझर रिक्वायरमेंटस) नियमावली, २०१५

च्या नियम ४४ सह वाचल्या जाणाऱ्या लागू असलेल्या सेबी परिपत्रकासह कोणताही संवैधानिक

फेरफार किंवा सध्या अंमलबजावणी होत असलेल्या (लिस्टिंग रेग्यलेशंस) अनसार जीएफएल

लिमिटेडच्या सदस्यांची टपाल मतदान सूचना दिनांकित २९ मे २०२४ (सूचना) मध्ये नमूद

श्री देवेंद्र कुमार जैन (डीआयएन: ०००२९७८२) यांची १ ऑगस्ट २०२४ ते ३१

जुलै २०२९ पर्यंतच्या ५ (पाच) वर्षांच्या कार्यकाळासाठी कंपनीचे अध्यक्ष आणि

करण्यात आलेल्या खालील विशेष ठरावावर केवळ रिमोट ई-व्होटिंगद्वारे संमती घ्यायची आहे.

व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुनर्नियुक्ती मंजूर करण्यासाठी

एमसीए परिपत्रकाच्या अनुषंगाने कंपनीने स्पष्टीकरण निवेदनासह सूचना, शुक्रवार, ०७ जून २०२४

(कट ऑफ दिनांक) अनुसार कंपनीची भाग धारणा करणाऱ्या कंपनीच्या सभासदांना

. ई–मेल द्वारे १४ जून २०२४, रोजी पाठविण्यात आले आहे. मतदानाचे अधिकार सभासदांनी कट

ऑफ दिनांकानसार सभासदाच्या नावे नोंदविण्यात आलेल्या समभागांच्या भरणा करण्यात

आलेल्या मूल्याच्या आधारे निश्चित करण्यात येईल. व्यक्ती जी कट ऑफ दिनांकाच्या अनुसार

एमसीए परिपत्रकांच्या अनुपालनार्थ, टपाल मतदान अर्जासह सूचनेची हार्ड कॉपी आणि प्री पेड

बिझनेस एन्वलप सभासदांना सदर टपाल मतदानासाठी पाठवले जाणार नाही. सभासदांची सहमती

सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.gfllimited.co.in वरील

इन्व्हेस्टर विभागामध्ये उपलब्ध असेल आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या संकेतस्थळावरून म्हणजेच

बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई)चे अनुक्रमें

www.bseindia.com आणि www.nseindia.com वरून प्राप्त करता येईल. सदर सूचना

लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि एमसीए परीपत्रकांच्या सह वाचल्या जाणाऱ्या अधिनियमाच्या कलग

१०८ च्या तरतदींच्या अनुषंगाने सचनेमध्ये देण्यात आलेल्या व्यवसायाच्या संदर्भात त्यांच्या

सभासदांना रिमोट ई-व्होटिंगची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. रिमोट ई-व्होटिंगचा वापर

करून सभासदाच्या द्वारे मतदान करण्याची सुविधा अधिकृत ई–व्होटिंग एजन्सी सेन्ट्रल डपझिटरी

सूचना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्राप्त करण्यासाठी आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मतदानासाठी ई–

प्रत्यक्ष स्वरूपात भाग धारणा करणाऱ्या सभासदांसाठी – कृपया आवश्यक तपशिल जसे की

फोलियो क्र., सभासदाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन करण्यात आलेली प्रत (पुढील आणि

मागची बाजू) पॅन व आधार (स्वसाक्षंकित स्कॅन केलेली प्रत), ई-मेल द्वारे कंपनीच्या

vineesh.v@inoxgroup.com वर किंवा आरटीए rnt.helpdesk@linkintime.co.in

(सीडीएसएल १६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल - १६ अंकी डीपीआयडी +

सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते तपशिल, पॅन व आधार (स्वसाक्षंकित

स्कॅन केलेली प्रत) ई-मेल द्वारे कंपनीच्या vineesh.v@inoxgroup.com वर किंवा आरटीए

असे स्पष्ट करण्यात येत आहे की कायमस्वरूपी नोंदणीसाठी, सदस्यांना त्यांची नोंदणी

अद्यतनित करण्याची विनंती करण्यात येत आहे कि त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटसचा ई-मेल

पत्ता, जर त्यांनी आधीच नोंदणी/अद्ययावत केलेली नसेल. ज्या सदस्यांकडे प्रत्यक्ष स्वरूपात

शेअर्स आहेत त्यांनी rnt.helpdesk@linkintime.co.in वर ईमेल पाठवन रजिस्टार आणि शेअर

. टपाल मतदान / ई–मतदान संबंधी तपशीलवार सूचना सूचनेमध्ये नमूद करण्यात आल्या आहेत.

www.evotingindia.com ई-व्होटिंगची प्रक्रिया समजण्यासाठी

सोमवार, १७ जून २०२४, रोजी स. ९.०० वा. पासून सुरुवात

मंगळवार, १६ जुलै २०२४ रोजी सायं. ५.०० वा. पर्यंत समार

(दोन्ही दिवस धरून) टिप: उपरोक्त दिनांक आणि वेळेच्या नंतर

श्री. धृमिल एम. शाह (सभासद क्र. एफसीएस ८०२१ आणि सीर्प

टपाल मतदानाचा निकाल ई-मतदान संपल्यानंतर ४८ तासांनंतर

निकाल छाननीकर्त्याच्या अहवालासह कंपनीचे संकेतस्थळ तसेच

सीडीएसएल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल आणि बीएसई

लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड ह्यांच्य

८९७८) पार्टनर मे. घ्रुमील एम. शाह प्रॅक्सिंग कंपनी सेक्रेटरी

ट्रान्सफर एजंट (आरटीए) कडे नोंदणीकृत ईमेल पत्ता पाठविण्याची विनंती करण्यात येत आहे.

शुक्रवार,०७ जून २०२४,

मतदान करता येणार नाही.

जाहीर केले जातील

सीडीएसएलच्या <u>www.evotingindia.com</u> संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.

सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

rnt.helpdesk@linkintime.co.in वर ह्यांना पाठवावे

तरी सभासदांनी खालील तपशीलांची नोंद घ्यावी ही विनंती

ई-व्होटिंगसाठी

ई-व्होटिंगसाठी

पात्रतेकरीता कट

ऑफ दिनांक

ई व्होटिंग

कालावधी

तपशिल

ई-व्होटिंगचा

निकाल जाहीर

होण्याचा दिनांक

मेल आयडीची नोंद तात्पुरती करण्यासाठी प्रक्रिया (जर ई–मेल नोंदविला नसल्यास):

कंपनीची सभासद नाही त्यांनी सदर सूचना केवळ माहितीसाठी असल्याचे समजावे

किंवा असहमती केवळ रिमोट ई-व्होटिंगद्वारे घेण्यात येईल.

मुंबई ४०००१८. तूर. क्र.: + ९१ रे२ ४०३२ ३८५१ फुक्स क्र.: + ९१ - २२ ४०३२ ३९९१ संकेतस्थळ: www.gfllimited.co.in

ई-मेल: contact@gfllimited.co.in CIN: L65100MH1987PLC374824

मंडळाच्या रचनेत झालेल्या बदलांची माहिती देण्यासाठी ही नोटीस जारी केली जात आहे

निर्देश/परिपत्रक/सचना) ("RBI निर्देश").

आरबीआयकडे सादर केलेल्या पूर्व मंजुरीसाठी अर्जात तपशीलवार

Sd/- Dhanvikas Fiscal Services Private Limited

Sd/- XSFinance and Investment Private Limited

राजु कोरडे यांनी 'लोकसत्ता'शी बोलताना केला आहे. दरम्यान, एमएमआरडीएकडे बीकेसीतील १७ एकर जागेची मागणी करण्यात आल्याविषयी डीआरपीपीएलकडे विचारणा केली असताना त्यांनी याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लि., चिपळूण

'डीआरपीपीएल'चा प्रतिक्रिया देण्यास नकार

सरकारच्या निर्णयानुसार नाममात्र दरात, रेडीरेकनरच्या २७ टक्के दरात या जागा अदानीला मिळणार आहेत. मुंबईच अदानीला आंदण द्यायची आहे का असा सवाल धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक ॲड.

ता . चिपळूण जि . रत्नागिरी ३ १ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लि., चिपळूण या संस्थेच्या अधिमंडळाची सन २०२३ – २०२४ ची ११ पिक सर्वेसाधारण सभा शनिवार दिनांक २९ जुन २०२४ रोजी सकाळी ढिक १०:३० वाजता खालील विषयांचा विचार करण्यासाठी संस्थेचे "सहकार भवन" सभागृह, बहाहूरशेख, चिपळूण ता . चिपळूण जि त्नागिरी येथे आयोजित करणेत आली आहे . तरी सर्व सभासदांनी सदर सभेला उपस्थित रहावे अशी

, 9) दि . १३ .०८ . २०२३ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे

२) दि.३१ मार्च २०२४ अखेर संपलेल्या वर्षाचा वार्षिक अहवाल, ताळेबंद व नफा–तोटा पत्रक तसेच व्यवसाय प्रमाणके व इतर माहिती आणि संचालक मंडळाच्या शिफारशीप्रमाणे नफा विभागणी मंजर करणे ३) सन २०२४–२०२५ सालचे उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक मंजूर करणे व सन २०२३–२०२४ मध्ये

४) महाराष्ट्र सहकारी संस्था नि .३५ प्रमाणे बाहेरील कर्जाची मर्यादा ठरविणे

५) अंतर्गत तपासणीसाची नेमणक करणे

अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजुरी देणे .

६) आर्थिक वर्ष २०२३–२०२४ चे लेखापरिक्षण अहवालाची नोंद घेणे . तसेच आर्थिक वर्ष २०२२–२०२३ वा लेखापरीक्षणाचा दोष दुरूस्ती अहवालाची नोंद घेणे .

७) निबंधकांनी जाहीर केलेल्या पॅनेलमधील पात्र वैधानिक लेखापरीक्षकाची चालु आर्थिक वर्ष २०२४-२०२५ या वर्षाचे लेखापरीक्षण करणेकामी नेमणूक करणे व लेखा परीक्षणासाठीचे मानधनास मान्यत

८) संचालक मंडळ सदस्य व त्यांचे नातेवाईकांना दिलेल्या कर्जाबाबतची नोंद घेणे २) मा . अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या कामासंबधी विचार करणे

संचालक मंडळाचे अनुज्ञेने मुख्य कार्यकारी अधिकारी

विशेष सूचना- १) सभेसाठी आवश्यक गणपूर्ती न झाल्यास सभेचे कामकाज अर्धा तास तहकुब केले जाईल व तशी तहकब केलेली सभा त्याच दिवशी त्याच ठिकाणी अर्ध्यातासानंतर घेण्यात येईल व सभेचे

२) सभेच्या वेळी सभासदांना काही माहिती हवी असल्यास किंवा सभेत काही सुचना मांडावयाच्य ासल्यास त्या लेखी स्वरुपात दि . २१ जुन २०२४ पर्यंत संस्थेच्या कार्यालयात कार्यालीन वेळेत आणन

३) संस्थेचा ३९ वा वार्षिक अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक संस्थेच्या सर्व शाखांचे नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करणेत आला आहे व वार्षिक अहवालाच्या पती सर्व शाखांमध्ये उपलब्ध करून देवलेल्या आहेत

Crompton

क्रॉम्प्टन ग्रिव्ह् ज कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेड सीआयएन : एल३१९००एमएच२०१५पीएलसी२६२२५४ विपीकृत व कॉपीरेट कार्यालय : टॉवर ३, पहिला मजला, इंस्ट विंग, इविवनॉक्स विझनेस पार्क, एल.बी.एस.मार्ग, कुर्ला (प), मुंबई - ४०० ०७०, भारत. टेलि : +९१-२२-६१६७ ८४९९; फॅक्स : +९१-२२-६१६७ ८३८३.

मिन्स ("ओएव्हीएम")द्वारा घेण्यात येणाऱ्या १०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारा सूचना देण्यात येते की, "क्रॉम्प्टन ग्रिव्हूज कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेड"ची ("**कंपनी**") १०वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("**एजीएम**"), सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सामान्य व विशेष हामकाजावर विचारविनिमय करण्याकरिता, सामायिक स्थळी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ("**व्हीसी**")/अदर ऑडिओ-व्हिज्युअल मिन्स ("**ओएव्हीएम**") द्वारा **शुक्रवार** २६ जुलै, २०२४ रोजी स. ११:०० वा. (भाप्रवे) घेण्याचे निर्धारित केले आहे आणि सभेचे मानीव स्थळ कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय, येथे स्थित – टॉवर ३, पहिला मजला, ईस्ट विंग, इक्विनॉक्स

बेझनेस पार्क, एल.बी.एस.मार्ग, कुर्ला (प), मुंबई – ४०० ०७०, असणार आहे. कंपन्या अधिनियम, २०१३ (**"कायदा"**)च्या सर्व लागू तरतूदी आणि निगम कामकाज मंत्रालय (**"एमसीए"**) द्वारा निर्गमित केलेल्या जनरल सर्क्युलर नं. ०९/२०२३ दिनांकित २५ सप्टेंबर, २०२३ भाणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ("**सेबी**") द्वारा निर्गमित केलेले सर्क्युलर नं. प्तेबी / एचँओ / सीएफडी / सीएफडी-पीओडी-२ / सीआयआर / २०२३ /१६७ दिनांकित ०७ ऑक्टोबर, २०२३ (यापुढे "**सक्वुंलर्स"** म्हणून एकत्रितरीत्या संदर्भित) च्या अनुपालनार्थ सामायिक स्थळी सदस्यांच्या उपस्थितीशिवाय "व्हीसी" / "ओएव्हीएम" द्वारा घेण्यास अनुमती देण्यात आली आहे. म्हणून, कंपनीची "एजीएम" दिनांकित **१६ मे**, २०२४ "एजीएम"च

केल्यानुसार कामकाजावर विचारविनिमय करण्याकरिता "व्हीसी"/"ओएव्हीएम" द्वारा घेण्यात येणा

पर्वोक्त सर्क्यलर्सच्या अनपालनार्थ, एकात्मिकत वार्षिक अहवाल समाविष्ट "एजीएम"च्या सचनेस

वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता लेखापरिक्षित वित्तीय विवरणे सर्व सदस्यांना, ज्यांचे ईमेल आयडी ज कंपनी / डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स ("**डीपीज**")कडे नोंदणीकृत आहेत, इलेक्ट्रॉनिक प्रणालीत गठविण्यात आली आहेत. ही कागदपत्रे https://www.crompton.co.in/pages/financial reports#AnnualReports या कंपनीच्या वेबसाइटवर, www.bseindia.com या बीएसई लिमिटेडच्या वेबसाइटवर व <u>www.nseindia.com</u> या नॅरानल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाइटवर आणि <u>www.evoting.nsdl.com</u> या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड ("**एनएसडीएल**")च्या वेबसाइटवरसुद्धा उपलब्ध आहेत. डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात भाग असलेले सदस्य, ज्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते व केवायसी तपशील

अपडेट ठेवलेला नाही त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी "एजीएम" सूचना, एकात्मिकृत वार्षिक अहवालाची स्वीकृती, आणि ई–चोटिंग सुविधा समाविष्ट "व्हीसी"/"ओएव्हीएम" सुविधेद्वारा एजीएम"मध्ये सहभागी होण्याकरिता लॉगइन तप्ञील याकरिता केवळ त्यांच्या डीपी'जदारा केवळ त्यांच्या डिपॉझिटरीजकडे त्यांच्या तपशीलाची नोंदणी करावी / अपडेट करावा. याअधिक, सदस्यांन विनंती करण्यात येते की, त्यांच्या संबंधित डीपी जकडे पत्ता व बँक खात्याच्या तपशिलात कोणताह बदल असल्यास तसे अधिसचीत करावे.

त्या सदस्यांकडे प्रत्यक्ष स्वरूपात भाग आहेत आणि केवायसी तपशील अपडेट केलेला नाही त्यांन विनंती करण्यात येते की. त्यांनी कंपनीचे रजिस्टार अँड शेअर टान्सफर एजन्ट. केफिन टेक्नोलॉजीस लिमिटेडकडे ("आरटीए") त्यांचे ईमेल, बँक अकाऊंट तपशील व अन्य केवायसी तपशील अपडेट करण्याकरिता फॉर्म आयएसआर-१ (<u>https://www.crompton.co.in/pages/investors</u>-Service यावरून डाऊनलोड करण्याकरिता उपलब्ध आहे) साव स्वरूपात भाग असलेल्या सदस्यांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी inward.ris@kfintech.com यावर यथोचितरीत्या भरलेला फॉर्म ई-मेल करावा.

वामुळे सदस्य एकात्मिकृत वार्षिक अहवाल २०२३-२४, सूचनेचा इलेक्ट्रॉनिक प्रती, रिमोट ई-वोटिंगकरिता सूचना, "व्हीसी"मार्फत "एजीएम"मध्ये सहभागी होण्याकरिता सूचना तसेच त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये ^लाभांशाचे इलेक्ट्रॉनिक प्रणालीत **लाभांशाच्या** क्रेडिट स्वीकृतीकरिता सक्षम होणार आहेत. पद्धत. ज्यामध्ये सदस्य त्यांच्या लाभांशाच्या स्वीकतीकरिता बँक मॅनडेटसची नोंदणी करू इच्छित आहेत "एजीएम"च्या सुचनेमध्ये सविस्तररीत्या देण्यात आली आहे

अंतिम लाभांशाचे पदान केवळ अशा सदस्यांना ज्यांनी त्यांचा बँक अकाऊंट तपशील अपडेट केलेला आहे करण्यात येणार आहे. लाभांशाकरिता सदस्यांची पात्रता निश्चित करण्याच्या हेतुप्रीत्यर्थ रेकॉर्ड तारीख **बुधवार, १० जुलै २०२४** आहे. लाभौशाचे प्रदान आगामी "एजीएम"मध्ये सदस्यांद्वारा मान्यतेच्या विषयाधीन "एजीएम"च्या तारखेपासून ३० (तीस) दिवसांच्या कालावधीच्या आत करण्यात येणार आहे. सदस्यांनी नोंद घ्यावी की, आयकर कायदा, १९६१ नुसार, लाभांशाचे उत्पन्न सदस्यांच्या हाती करयोग्य आहे आणि कंपनीला आयकर कायदा, १९६१ मध्ये विहित केल्यानुसार दरात सदस्यांच्या ॥भांशाच्या प्रदानातून डिडक्ट टॅक्स ॲट सोर्स ("**टीडीएस**") वजात करणे आवश्यक आहे. सदस्यांन विनंती करण्यात[े] येते की, त्यांनी **शुक्रवार, ५ जुलै २०२४** रोजी किंवा तत्पूर्वी <u>https://ris.kfintech.com/form15/default.aspx</u> यावर आयकर कायदा, १९६१ च्या तरतुर्दीच्या

अनसार कागदपत्रे सादर करावीत. . जिमोट ई-बोटिंग∕ई-बोटिंग∕"एजीएम"मध्ये सहभाग याकरिता सूचना ः

ए) सदस्य केवळ "व्हीसी" / "ओएव्हीएम" द्वारा "एजीएम"मध्ये हजर राह शकतील व सहभागी होउ . शकतील. "एजीएम"मध्ये सहभागी होण्याकरिता सुचना आणि रिमोट[ू] इलेक्ट्रॉनिक वोटिंगमधील सहभागाची प्रक्रिया किंवा "एजीएम" कालावधीत ई-बोटिंग सिस्टमद्वारा मतदान करणे याबाबत सूचना "एजीएम"च्या सूचनेमध्ये तरतृद करून देण्यात आली आहे. "व्हीसी"/"ओएव्हीएम" सुविधेद्वारा सहभागी होणाऱ्या सदस्यांची गणना कायद्याच्या कलम १०३ अंतर्गत गणपूर्ती पूर्ततेच्या हेतुप्रीत्यर्थ

बी) कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४च्या, सुधारित केल्यानुसार, नियम २० यासह वाचलेल्या कायद्याच्या कलम १०८ व सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) ग्युलेशन्स, २०१५च्या रेग्युलेशन ४४ च्या अनुसार, कंपनी "एनएसडीएल"च्या ई-वोटिंग सेवांद्वारा कंपनीच्या "प्रजीपम्" बोलाविणाऱ्या सचनेमध्ये विनिर्दिष्ठ केलेल्या कोणत्याही किंवा सर्व कामकाजावर विचारविनिमय करण्याकरिता इलेक्ट्रॉनिक प्रणालीत तिच्या सदस्यांना त्यांच्या मतदानाचा हक्क ाज्याराज्यान्य चरण्याचारारा इराज्यान्य अभारामाराज्या स्वर्यचारा पाणा नायानाच्या उत्पर्यात्राच्या उत्पर्यात्राच बजाविष्याकरिता सुविधेची तरतृष्ट क्रकन देत ओहे. सदस्यांना "एजीएम"च्या सूचनेमध्ये नमूद्र केल्यानुसार कामकाजावर विचारविनिमय करण्याकरिता रिमोट ई-वोटिंग सुविधेद्वारा तसेच एजीएम कालावधीतसुद्धा त्यांचे मतदान करण्याची संधी असणार आहे. सर्व सदस्यांना याद्वारा कठविण्यात येते की, १०व्या "एजीएम"च्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार, सामान्य व विशेष कामकाजावर

विचारविनिमय करण्याकरिता केवळ इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारा मतदान करावयाचे आहे. **सी**) प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमटेरिअलाइज्ड स्वरूपात भाग असलेले सदस्य आणि ज्यांची नावे कट-ऑफ तारीख म्हणजेच **शुक्रवार, १९ जुलै २०२४ ("कट–ऑफ तारीख"**) रोजीप्रमाणे, जसे असतील त्यानसार, सदस्यांची नोंदवही किंवा लाभाधिकारी मालकांच्या नोंदवहीत आलेली आहेत. तेच केवळ कंपनीच्या १०वी "एजीएम" बोलाविणाऱ्या सूचनेमध्ये विनिर्दिष्ट केल्यानुसार कोणत्याही किंवा सर्व

प्रेणाऱ्या मतदानाचा हक्क बजाविण्यास हक्कदार असणार आहेत; डी) कंपनीच्या सदस्यांची नोंदवही व भाग हस्तांतरण पुस्तिका **गुरुवार, ११ जुलै २०२४** पासून ते **शक्रवार. २६ जलै २०२४** पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद ठेवण्यात येणार आहे

ई) रिमोट ई-वोटिंग कालावधी **सोमवार, २२ जुलै २०२४ रोजी स. ०९:०० वा. (भाप्रवे**) सुर होईल आणि गुरुवार, २५ जुलै २०२४ रोजी सार्व. ०५:०० वा. (भाग्रवे) संपेत; एफ) रिमोट ई-बोटिंग प्रणाली वर नमूद केलेल्या तारीख व वेळ संपताच मतदानाकरिता

'एनएसडीएल''द्वारा निःसमर्थ करण्यात येणार आहे. सदस्याद्वारे ठरावावर एकदा मतदान केल्यास, पाला तदनंतर ते बदलण्यात अनुमती देण्यात येणार नाही; **जी**) जे सदस्य "व्हीसी"/"ओएव्हीएम" सुविधेद्वारा "एजीएम"मध्ये उपस्थित राहणार आहेत आ

नाही, ते १०व्या "एजीएम" बोलाविणाऱ्या सूचनेमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या सर्व कामकाजावर "एजीएम" कालावधीत ई-वोटिंग सिस्टमद्वारा मतदान करण्यास पात्र असणार आहे. याअधिक, पात्र सदस्य रिमोट ई-वोटिंगद्वारा त्यांचे मतदान त्यांच्या मतदानाचा हक्क बजाविल्यानंतर "एजीएम"मध्ये सहभागी होवृ

"**ई-बोटिंग करिता सूचना**" अंतर्गत, "एजीएम"च्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सूचनांचे अनुसरण करून किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> यावर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करू राकतील. मतदानासंबंधित कोणतीही रांका असल्यास, सदस्य संपर्क साधू राकतील : श्री. संजीव यादव, सहाय्यक व्यवस्थापक, "एनएसडीएल", १८००२२५५,३३ यावरून किंचा

गरदर्शक पद्धतीने छाननी करण्याकरिता परिनिरीक्षक म्हणून श्रीमती अश्विनी इनामदार, किंवा त्यांच्य अनुपस्थितीत, श्रीमती अलिफ्या सपतवाला, मेसर्स मेहता अँड मेहताचे, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरिज

संचालक मंडळाच्या आदेशाद्वा क्रॉम्प्टन ग्रिव्ह्ज कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेडकरित

रश्मी खंडेलवाल

मुंबईत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आजपासून

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: मुंबईतील लोकप्रिय हिंदी व्यावसायिक चित्रपटांच्या पलिकडे जाऊन लघुपट, माहितीपटांच्या माध्यमातून वेगवेगळे विषय हाताळणाऱ्या चित्रपटकर्मींसाठी व्यासपीठ ठरलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवाला (मिफ) शनिवार, १५ जनपासन सरुवात होत आहे. २१ जूनपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात ५९ देशांतील ६१ विविध भाषांमधील ३१४ लघुपट पाहण्याची पर्वणी सिनेरसिकांना मिळणार आहे. दोन वर्षांतून एकदाच होणारा हा महोत्सव यंदा मुंबईपुरता मर्यादित न ठेवता पुणे, कोलकात्ता, चेन्नई आणि दिल्ली येथेही लघुपट दाखवण्यात येणार

नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉपेरिशनच्यावतीने (एनएफडीसी) यंदाच्या 'मिफ'चे आयोजन करण्यात आले असून त्याची घोषणा शुक्रवारी मुंबईतील ट्रायडंट हॉटेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय

मुंबई पालिकेच्या

अतिरिक्त आयुक्तांवर

भाजपचे गंभीर आरोप

मुंबई: मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट

सरकारला धारेवर धरले असतानाच

आता भाजपनेच पालिकेतील एका

अतिरिक्त आयुक्तावर भ्रष्टाचाराचे

अधिकाऱ्याने भ्रष्टाचाराचे सर्व रेकॉर्ड

अधिकाऱ्याला वेळीच रोखा नाहीतर

सरकार अडचणीत येईल. असा

इशाराही भाजपच्या दोन नेत्यांनी

शुक्रवारी दिला. राजकीय वर्तुळात

र्चेचा असताना दोन्ही नेत्यांनी आपले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना

ट्विट मागे घेतले.

गंभीर आरोप केले आहेत. या

तोडले असून सबंधित

कारभारावरुन विरोधकांनी

५९ देशांमधून प्रवेशिका

यंदाच्या 'मिफ' साठी ५९ देशांमधून ६१ विविध भाषांमधील हजारहूँन अधिक लघुपट आणि माहितीपटांच्या विक्रमी प्रवेशिका प्राप्त झाल्याची माहिती प्रिथुल कुमार यांनी दिली.

डॉक फिल्म बाजार

लघुपट - माहितीपटांना देशोदेशीची बाजारपेठ, वितरक, निर्माते उपलब्ध करून देण्याबरोबरच नवोदित चित्रपटकर्मींना प्रशिक्षण आणि आर्थिक मदत मिळवून देण्याच्या उद्देशाने पहिल्यांदाच 'मिफ'मध्येही डॉक फिल्म बाजार भरवण्यात येणार आहे.

दिव्यांगांसाठी खास सोय

दिव्यांगांना 'मिफ'मध्ये येणे-जाणे सुलभ व्हावे यासाठी 'स्वयम' या सामाजिक संस्थेच्या मदतीने सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

जाज् आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रिथुल कुमार यांनी पत्रकार परिषदेत महोत्सवाची माहिती दिली.

वडाळ्यामध्ये घर कोसळून

येथील पंजा गल्ली येथे शुक्रवारी रात्री साडेदहाच्या काही भाग कोसळला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. शोबादेवी मौर्या(४५) आणि झाकिरुनिसा शेख(५० अशी मृतांची नावे आहेत. याबाबतची माहिती मुंबई व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

दोघांचा मृत्यू

सुमारास तीन मजली घराचा महानगरपालिकेच्या आपत्ती

अन्य प्रभावशाली व्यक्तींच्या बेकायदा बांधकामांचे काय?

उच्च न्यायालयाचा सरकारच्या भूमिकेबाबत सवाल

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : दापोली येथील साई रिसॉर्टवर कुहेतूने आणि राजकीय शत्रुत्वातुन कारवाई केल्याचा दावा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते केला. त्याची दखल घेऊन राज्य सरकारने या प्रकरणी कारवाई करताना अन्य प्रभावशाली व्यक्तींच्या मौन बाळगल्यावर न्यायालयाने

म्हणून बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण देता येणार नाही, असे नमूद करताना प्रभावशाली व्यक्तींच्या बेकायदा बांधकामांवरही राज्य सरकार कारवाई करेल, असे न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठाने यावेळी प्रामुख्याने स्पष्ट केले. कदम यांनी पक्षांतर केले नाही, अन्यथा त्यांचे बांधकाम नियमित झाले असते, अशी मिश्कील न्यायालयाने यावेळी केली.

तत्पूर्वी, दापोली विभागाच्या उपविभागीय निबंधकाने २०१७ मध्ये दिलेल्या परवानगीचे



दापोली येथील साई रिसॉर्टवर कारवाईचे प्रकरण :

अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांनी शुक्रवारी बेकायदा बांधकामांवरील कारवाईबाबत केवळ कुहेतूने कारवाई केली



कदम यांची न्यायालयात पुन्हा हमी

रिसॉर्टच्या बांधकामाबाबत उच्च न्यायालय आणि खेड येथील न्यायालयात दावे प्रलंबित न्यायालयांकडून रिसॉर्टच्या उर्वरित बांधकामाला अंतरिम दिलासा म्हणून संरक्षण मिळाले नाही, तर ३१ ऑगस्टपर्यंत ते स्वखर्चाने जमीनदोस्त करण्यात येईल, अशी हमी कदम यांनी न्यायालयाला दिली. न्यायालयानेही कदम यांनी याबाबत दिलेले हमीपत्र

स्वीकारले.

उल्लंघन करून रिसॉर्टचे अतिरिक्त बांधकाम करण्यात आले होते. ते पाडण्याबाबत दिलेल्या आदेशाला कदम यांनी आव्हान दिले होते. त्याचवेळी, संपूर्ण रिसॉर्ट जमीनदोस्त करण्याच्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या आदेशालाही कदम यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. खेड न्यायालयातही या प्रकरणी दावा दाखल आहे.

जाहिर सूचना महापारेषण

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित द्वारे भरती वर्ष २०२३ व २०२४ मध्ये खालील जाहिराती प्रकाशित केलेल्या आहेत

अ.	जाहिरात क्रमांक	जाहिरात प्रकाशित	पदाचे नाव
क्र.		केल्याचा दिनांक	
٩.	०४/२०२३	०४.१०.२०२३	कार्यकारी अभियंता (पारेषण)
₹.	०५/२०२३	08.90.२०२३	अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण
З.	०६/२०२३	०४.१०.२०२३	उप कार्यकारी अभियंता (पारेषण)
8.	०७/२०२३	०४.१०.२०२३	सहाय्यक अभियंता (दूरसंचार)
			सहाय्यक अभियंता (पारेषण)
٧.	०८/२०२३	२०.११.२०२३	वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली)
			तंत्रज्ञ–१ (पारेषण प्रणाली)
			तंत्रज्ञ –२ (पारेषण प्रणाली)
ξ,	०९/२०२३	२०.११.२०२३	विद्युत सहाय्यक (पारेषण) (कंत्राटी)
७.	০৭/২০২४	98.09.2028	सहाय्यक अभियंता (पारेषण)
	अंतर्गत अधिसूचना		
८.	०२/२०२४	३१.०१.२०२४	वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली)
	अंतर्गत अधिसूचना		तंत्रज्ञ–१ (पारेषण प्रणाली)
			तंत्रज्ञ – २ (पारेषण प्रणाली)
	यटर पटांची भरत	रे प्रकिस विविध ट	प्राांतर अस्रतांना महाराष्ट्र राज्यातीत

सदर पदांची भरती प्रक्रिया विविध टप्यांवर असतांना, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४ दि. २६.०२.२०२४ पासून अमलात आला आहे. सदर अधिनियमान्वये ''सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग'' निर्माण करून सदर वर्गासाठी सरळसेवा भरतीच्या पदांमध्ये आरक्षण विहित करण्यात आले आहे.

सबब, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४ ची अमलबजावणी करण्याकरीता सदर जाहिराती रद्द करण्यात येत आहेत.

एसईबीसी आरक्षण विचारात घेऊन नवीन सुधारीत बिंद्नामावलीप्रमाणे प्रवर्गनिहाय रिक्त पदांच्या मागणीपत्रानुसार सदर पदांसाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन नव्याने भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल.

याविषयाचे सूचनापत्र कंपनीच्या <u>www.mahatransco.in</u> या संकेतस्थळावर ''भरती सुचना'' व ''करियर आणि भरती सुचना'' या लिंकवर प्रसिध्द करण्यात आली आहे.

मुख्य महाव्यवस्थापक (मासं)

एन्टरटेन्मेन्ट नेटवर्क (इन्डिया) लिमिटेड

े CIN:L92140MH1999PLC120516 **नोंदणीकृत कार्यालय**ः ए-विंग, ४था मजला, मातुल्या सेन्टर, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल (प) मुंबई - ४०० ०१३. इन्डिया. दुरध्वनी क्र. ०२२ ६६६२०६००. E-mail: mehul.shah@timesgroup.com; Website: www.enil.co.in

इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटक्शन फंड इक्विटी शेअर हस्तांतरण करण्याबाबत

समभागधारकांना येथे कळविण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ ची १२४, १२५ ही कलग् लेखापरिक्षण. हस्तांतरण आणि परतावा) नियम, २०१६ (आयईपीएफ नियमावली) आणि वेळोवेळी सुधारणा करण्यात आलेले अन्य लागू नियम (कायदा) ह्यांनुसार, सात वर्षांच्य कालावधीसाठी दावा न केलेला/न भरलेला/न भरलेला लाभांश आणि कंपनीचे डक्विटी शेअर ज्याच्या संदर्भात सलग सात वर्षे किंवा त्याहून अधिक काळ लाभांश हक्क दावा न कलेला किंवा न भरलेला आहे, कंपनीला केंद्र सरकारने स्थापन केलेल्या गुंतवणुकदार शिक्षण आणि संरक्षण निधीमध्ये (इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड – आयईपीएफ) हस्तांतरित करणे आवश्यक आहे.

दिनांक ३१ मार्च, २०१७ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी दिनांक ३० ऑगस्ट २०१७ रोजी लेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) घोषित केलेला दावा न केलेला/ न भरलेला लाभांष्र सध्या कंपनीकडे आहे आणि कायद्यानुसार २ ऑक्टोबर २०२४ रोजी आयईपीएफकडे हस्तांतरिः होणार आहे. दिनांक ३१ मार्च, २०१७ रोजी संपलेले आर्थिक वर्ष तसेच त्यानंतरच्या आर्थिक वर्षाकरिता अशा लाभांशावरील दावे न वठलेले लाभांश वॉरंट पाठवन किंवा पर्यायी पध्दतीने. केफि टेक्नोलॉजीज लिमिटेडकडे (पूर्वीचे नाव केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड) कडे **मंगळवार १ ऑक्टोंबर २०२४** रोजी किंवा त्यापुर्वी रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) (केफिनटेक) युनिट: एंटरटेन्मेंट नेटवर्क (इंडिया) लिमिटेड, सेलेनिअम टॉवर बी, प्लॉट ३१–३२ गाचीबोवळी, फायनान्शिअल डिस्ट्रक्ट, नानाक्रामगुदा, हैद्राबाद – ५०००३२, भारत ह्या पत्त्यावर सादर करावा. (दूरध्वनी: ०४०–६७१६२२२२; टोल फ्री क्रमांक.: १८००–३०९–४००१– ईमेल: <u>einward.ris@kfintech.com</u> वेबसाईट : <u>www.kfintech.com</u> भागधारकांचा तपशील आणि आयईपीएफला हस्तांतरित करण्यासाठी देय न भरलेला/दावा न केलेला लाभंश आणि/किंवा अंतर्निहित समभागांची रक्कम कंपनीच्या वेबसाइटवर <mark>www.enil.co.in</mark> तसेच https://www.enil.co.in/unclaimed-dividend.php वर संबंधित आर्थिक वर्षांसाठी कंपनीने जाहीर केलेल्या दावा न केलेल्या/न भरलेल्या लाभांश रकमेच्या तपशीलसह उपलब्ध आहे कृपया लक्षात घ्या की मंगळवार, १ ऑक्टोबर २०२४ रोजी किंवा त्यापुर्वी कोणताही वैध दावा प्राप्त न झाल्यास, कंपनी भागधारकांना पुढील कोणतीही सूचना न देता आयईपीएफ नियमांनुसार लाभांश आणि अंतर्निहित समभाग आयईपीएफ खात्यात हस्तांतरित करेल आणि अशाप्रकारे हस्तांतरित केलेल्या समभागांच्या आणि दावा न केलेल्या लाभांशांच्या संदर्भात कंपनीच्या विरोधात कोणतेही दायित्व राहणार नाही.

<u>जिथे समभाग प्रत्यक्ष स्वरुपात ठेवले जातात:</u> जुन्या प्रमाणपत्र क्रमांकाच्या विरुध्द नवीन समभाग ामाणपत्र क्रमांक तयार केले जातील आणि आवश्यक औपचारिकता पूर्ण झाल्यावर कॉर्पोरेर कार्यवाहीद्वारे आयईपीएफच्या बाजूने हस्तांतरित केले जातील. त्यामुळे, तुमच्या नावावर नोंदणीकृत असलेले मूळ समभाग प्रमाणपत्र रद्द केलेले आणि तडजोड न करता येण्याजोगे मानले जाईल.

<u>जिथे समभाग डिमॅट स्वरुपात ठेवले जातात</u>: कंपनी तूमच्या डीमॅट खात्यात असलेले समभाग आयईपीएफच्या बाजूने हस्तांतरित करण्यासाठी कॉर्पोरेट कार्यवाहीद्वारे डिपॉॉझिटरीला कळवेल. आयईपीएफच्या नियंमानुसार, वरील समभागांच्या संदर्भात मिळणारे त्यानंतरचे सर्व कॉर्पोरेट लाभ देखील आयईपीएफ डीमॅट खाते/ बँक खात्यात जमा केले जातील

कंपनी/ केफिनटेकला पात्रता पत्र जारी करण्यासाठी विनंती करुन आणि वेब आधारित ई-फॉर्म आईपीएफ–५ आणि आयईपीएफ नियमांमध्ये नमूद केल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रांची पात्रता पत्र कंपनी/ केफिनटेकला पाठवून आयईपीएफ प्राधिकरणाकडून हस्तांतरित केलेल्या समभाग आणि लाभांशावर दावा करु शकतो, ज्यावर मूळत: कंपनी/ केफिनटेकने स्वाक्षरी केली आहे (कंपनीकडे नमूद करण्यात आलेल्या नमुना स्वाक्षरी अनुसार). पात्रता पत्र मिळाल्यावर, पात्रता पत्र सह विहित वेब आधारित अ–फॉर्म आईपीएफ–५ मध्ये ऑनलाईन अर्ज दाखल करा. भागधारकांनी आईपीएप नियम/ परिपत्रकांनुसार विहित केलेल्या प्रक्रियेचा संदर्भ घ्यावा किंवा आयईपीएफ प्राधिकरणाच्य www.iepf.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

कृपया लक्षात असू द्या की कंपनीने संबंधित भागधारकांना आधीच कळवले आहे. त्यांना दावा केलेल्या लाभांशावर दावा करण्याची विनंती केली आहे आणि ही जाहिरात या संदर्भात सर्व संबंधित नागधारकांनी अंतिम माहिती म्हणून देखील विचारात घेतली पाहिजे


कृपया लक्षात घ्या की केफिनटेक/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट कडे तुमच्या खात्याच्या विरुध्द नोंदणीकृत बँक तपशीलांच्या अनुपस्थितीत, थकबाकी लाभांश रकमेची देय रक्कम लागू केली जाऊ शकत नाही. वरील विषयावरील कोणतीही माहिती /स्पष्टीकरण /प्रश्नांसाठी, भागधारकांना आरटीएर्श <u>einward.ris@kfintech.com</u> आणि <u>mehul.shah@timesgroup.com</u> या ईमेल ग्त्यांवर संपर्क करावा किंवा क्र. ०४०–६७१६२२२२ ह्या फोन क्रमांकावर; टोल फ्री क्रमांक :१८००-३०९-४००१ वर संपर्क साधण्याची विनंती केली जाते.

> एन्टरटेन्मेन्ट नेटवर्क (इन्डिया) लि. करीत मेहुल शाह


ई व्ही पी - अनुपालन अधिकारी आणि कंपनी सचिव MIRCHI g gaana

दिनांक : १४ जून २०२४,

विनेश विजयन थझुम्पल







संचालक मंडळाच्या आदेशांदारे

जीएफएल लिमिटेड करीता

helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल लिहा किंवा टोलफ्री नंबर १८०० २२ ५५ ३३ वर संपर्क साधू शकतात.

संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल

ई–मतदानाशी संबंधित काही तक्रारी असल्यास, कृपया <u>www.evotingindia.com</u> वर उपलब्ध ई–मतदान पुस्तिका/वारंबार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) पहा किंवा

स्थळ : मुंबई दिनांक : १४ जून २०२४

कामकाजावर विचारविनिमय करण्याकरिता रिमोट ई-वोटिंगद्वारा मतदान तरेंच "एजीएम"मध्ये घेण्या

त्यांनी रिमोट ई-वोटिंगद्वारा त्यांचे मतदान केलेले नाही आणि अन्यथा त्यापासून त्यांना प्रतिबंधित केलेले राकतील परंतु, "एजीएम" कालावधीत पुन्हा मतदान करण्यास हक्कदार नसतील; एच) कोणतीही व्यक्ती सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे सदस्य बनते परंतु कट–ऑफ तारखेनुसार,

evoting@nsdl.co.in/sanjeevv@nsdl.com यावर विनंती पाठचून. संचालक मंडळाने "एजीएम" दरम्यान रिमोट ई-वोटिंग समाविष्ट ई-वोटिंग प्रक्रियेची स्वच्छ व

सक्षम असणार आहेत.

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी एसीएस - २८८३९